& Roenix Towns

CIN: L67190GA1993PLC001327 @

Date: August 14, 2024

То

Department of Corporate Services BSE Limited P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Company Scrip ID: PHOENIXTN

Company Scrip Code: 537839

Sub: Newspaper Advertisement-Completion of Dispatch of Notice of EGM of the Company to be held through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) on Tuesday, September 03, 2024.

Dear Sir/Madam,

With reference to the above subject, please find enclosed copies of the newspaper advertisement for EGM of the Company to be held through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) **Tuesday**, **September 03, 2024 at** 03:30 PM IST.

The advertisement appeared in newspapers - The Financial Express (English language) and Goan Varta (Marathi language) on Tuesday, 13th August, 2024.

You are requested to kindly take the same on record.

Thanking you

Yours faithfully

For Phoenix Township Limited

Samit P. Hede Managing Director DIN- 01411689

Encl

Corp. Office : Hede House, 2nd Floor., 14, BEST Marg, Colaba, Mumbai - 400 001. Tel. : (91-22) - 6159 0900 2283 1312, 2283 1325, Fax : (91-22) - 2202 8212 customerservice@hbgindia.com

Phoenix Park Inn Resort, Sequeira Vado, Candolim, G o a - 4 0 3 5 1 5 Tel.: (91-832) 6633 333 Fax: (91-832) 6633 222 ppi@sarovarhotals.com

Dr. Malbaro House, Rua Ismael Gracias, Post Office Box No. 181, Panaji, Goa - 403 101 Tel.: (91-832) - 2228 217 Fax : (91-832) - 6641 261 E-mail:hbggoa@yahoo.co.in

REGD. OFF. : Durga Bhavan, Hede Centre, Tonca, Panaji, Goa - 403 001 Tel.:(91-832)-6642 724/6453 265 Fax :(91-832) - 2461 394



FINANCIAL EXPRESS

PHOENIX TOWNSHIP LIMITED CIN: L67190GA1993PLC001327 DURGA BHAVAN, HEDE CENTRE TONCA PANAJI, North Goa, GOA, Goa, India, 403001 E-mail: complaince@hbgindia.com Contact No: 022-61590900

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the Extra-Ordinary General Meeting (EGM) of the Members of the Company will be held on Tuesday, September 03, 2024 at 03:30 PM (IST) through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) facility provided by Central Depositories Services Limited ('CDSL') to transact the businesses as set out in the Notice convening the EGM in accordance with the Companies Act, 2013, SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, Ministry of Corporate Affairs (MCA) Circular dated April 8, 2020 read with Circulars dated April 13, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020 and June 23, 2021, December 28, 2022 and Securities and Exchange Board of India (SEBI) Circulars dated May 12, 2020, January 15, 2021 (collectively referred to as "Circulars").

In compliance with the above circulars, copy of the Notice of EGM has been sent electronically on Monday, August 12, 2024 to those members who have registered their email address with Company/ Registrar and Share Transfer Agent (RTA)/ Depository Participants as on Friday. August 09, 2024. The notice of EGM is available on the website of the Company i.e. (https://www.hbgindia.com//) and on the website of the stock exchange at www.bseindia.com

NOTICE IS FURTHER given that pursuant to provisions of Section 108 of the Companies Act. 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. Tuesday, August 27, 2024, may cast their vote electronically on the business set out in the Notice of EGM. The company has availed facility of Central Securities Depository Limited (CSDL) for providing remote e-voting / e-voting facility at EGM. The detailed procedure/ instructions for remote e-voting/ e-voting during EGM are contained in the Notice of EGM. A person who is not a member as on cut-off date should treat this Notice for information purpose only.

NOTICE IS FURTHER given that members who have not yet registered their e-mail addresses with Company are requested to get the same registered with the Company/ RTA, Detailed process for registration of e-mail address with the Company/RTA is given in Notice of EGM. Additionally. Members who have not registered their e-mail addresses with Company may obtain Login credentials for attending EGM through VC/OAVM and vote for the resolutions proposed in the Notice. Detailed process for obtaining Login credentials for e-voting for the resolutions proposed is given in Notice of EGM.

NOTICE IS FURTHER given that any person who acquires shares and becomes member of the company after the Notice has been sent electronically and hold shares as on the cut-off date i.e. Tuesday, August 27, 2024 may obtain the User ID and password by sending a request at helpdesk evoting@cdslindia.com. However, if you are already registered with CDSL for remote evoting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using 'Forgot User Details/Password" option available on evoting@cdslindia.com.

In this regard, the Members are hereby further notified that:

- Remote E-voting period shall commence from Saturday, August 31, 2024 at 09:00 a.m. IST. and ends on Monday, September 02, 2024 at 05:00 p.m. IST.
- Voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. on Monday, September 02, 2024.
- The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.
- The members who are entitled to vote but have not exercised their right to vote through remote e-voting may vote during the EGM through e-voting for all business specified in the Notice dated August 12, 2024.
- The Company has appointed M/s. Kothari H & Associates practicing company secretary, as scrutinizer for conducting the E-voting & Remote E-Voting process thereto in accordance with the provision of the Act read with the rules in fair and transparent manner. The results of the voting shall be announced within two working days of the conclusion of the EGM. The results declared along with the scrutinizers report shall be placed on the company website for the information of the members besides being communicated to stock exchange.
- In case of queries/grievances, you may refer to frequently asked questions (FAQ) and e-voting manual available at helpdesk.evotingindia.com under help section or contact CDSL or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact. Adroit Corporate Services Pvt. Ltd. (RTA) via email on ashavgupta@adroitfinancial.com and mohitsh-

MEDICO REMEDIES LIMITED Regd, Office: 1105/1105, 11th Floor, Hubtown Solaris Opp. Telli Galli, N S Phadke Marg, Andheri East, Numbai - 400069 CIN: L24230MH1994PLC077187 Tel : 022 - 68943803; Email: secretarialmrl@gmail.com; Website: www.medicoremedies.com

INFORMATION REGARDING 30TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC)/OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Shareholders may note that the 30th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on Thursday, 5th September, 2024 at 4.00 p.m. IST through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules issued thereunder and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the Ministry of Corporate Affairs (MCA) General Circular Nos. 20/2020, 21/2021, 02/2022, 11/2022 and 09/2023 dated 5th May 2020, 14th December, 2021, 5th May, 2022, 28th December, 2022 and 25th September 2023 respectively and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7th October, 2023 along with other applicable Circulars issued by the MCA and SEBI, to transact the business that will be set forth in the Notice of the AGM.

In compliance with the above Circulars, the electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2023-24 will be sent to all the shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s) ("DP"). The Notice of the 30th AGM and Annual Report for the financial year 2023-24 will also be made available on the Company's website https://medicoremedies.com/annual.html, on the website of Stock Exchanges where the equity shares of the Company are listed, BSE Limited at www.bseindia.com. National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com.

Voting information:

Remote e-Voting facility ("remote e-Voting") is provided to the shareholders to cast their votes on resolutions which are set out in the Notice of the AGM. Shareholders have the option to either cast their vote using the remote e-Voting facility prior to the AGM or e-Voting during the AGM. Detailed procedure for remote e-Voting/e-Voting during the AGM will be provided in the Notice of the AGM to the shareholders of the Company.

Registration of email and updation of bank account:

Members who have not updated their bank account details for receiving the dividends directly in their bank accounts and who have not yet registered their email addresses are requested to get their details registered/updated with Cameo Corporate Services Limited. Registrar and Transfer Agent of the Company.

The above information is being issued for the information and benefit of all the shareholders of the Company and is in compliance with the MCA Circular(s) and the SEBI Circular(s).

The shareholders may contact the Company's Registrar & Transfer Agent at: CAMEO CORPORATE SERVICES LIMITED 304, Sai Sadan 3rd Floor, 76 - 78, Mody Street, Fort, Mumbai - 400001 E-mail-investor@cameoindia.com

Ph: 022 22644325 Fax: 022 22644325 Website: www.cameoindia.com

For MEDICO REMEDIES LIMITED HARESH MEHTA

Sd/-

Place: Mumbai CHAIRMAN & WHOLE-TIME DIRECTOR Date: 12th August, 2024

RESPONSIVE

We listen. We're responsive.

RESPONSIVE INDUSTRIES LIMITED

CIN No. : L65100MH1982PLC027797

Regd. Office : Village Betagaon, Mahagaon Road, Boisar - East, Dist. Palghar - 401 501 Email Id: investor@responsiveindustries.com | Website: www.responsiveindustries.com | Tel No. : 022-66562821 | Fax No. : 022-66562798

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED JUNE 30, 2024

		Stand	lalone			14		
Particulars	Quarter Ended			Year Ended	Qu	Year Ended		
	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from operations Net Profit / (Loss) for the period (before Tax,	13,079.05	16,130.73	19,671.35	67,175.03	32,191.89	29,719.75	26,564.96	1,10,539.81
Exceptional and/ or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	973.32	1,247.95	834.41	4,246.12	5,078.61	4,984.91	3,196.30	17,209.54
(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	732.56	850.14	639.10	3,163.22	4,837.85	4,587.10	3,000.99	16,126.64
and Other Comprehensive Income (after tax)]	732.56	851.32	639.10	3,164.40	4,877.63	4,719.87	3,005.23	16,736.09
Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the	2,666.09	2,666.09	2,666.09	2,666.09	2,666.09	2,666.09	2,666.09	2,666.09
previous year. Earnings per share (before extraordinary items) of Re. 1/- each (not annualised):	19	89,679.78	ia nave	89,679.78		1,11,040.43	5 5 	1,11,040.43
(a) Basic	0.27	0.32	0.24	1.19	1.81	1.72	1.13	6.05
(b) Diluted	0.27	0.32	0.24	1.19	1.81	1.72	1,13	6.05

with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the first guarter ended June 30, 2024 is available on the Stock Exchanges Website at www.bseindia.com, www.nseindia.com and on the Company's website at www.responsiveindustries.com.

Place : Mumbai
Date : August 12, 2024



Date: 12.08.2024 For Phoenix Township Limited Place: Mumbai Sd/-Samit Prafulla Hede **Managing Director**

DIN: 01411689

BAL PHARMA LIMITED

Regd Office : 21 & 22, Bommasandra Industrial Complex, Bengaluru- 560099 Phone : 41379500, Fax : 22354057, email: investor@balpharma.com CIN: L85110KA1987PLC008368

Extract of Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the 1st Quarter Ended 30.06.2024

	Standa	lone		Consolidated				
Quarter ended 30.06.2024 Unaudited	Quarter ended 31.03.2024 Audited	Quarter ended 30.06.2023 Unaudited	Year Ended 31.03.2024 Audited	Quarter ended 30.06.2024 Unaudited	Quarter ended 31.03.2024 Audited	Quarter ended 30.06.2023 Unaudited	Year Ended 31.03.2024 Audited	
7,394.22	9,681.39	7,061.34	34,189.19	7,517.71	9,708.01	7,054,41	34,206.78	
210.62	666.93	153.11	1,210.58	61.75	575.14	43.07	904.74	
210.62	666.93	153.11	1,210.58	61.75	575.14	43.07	904.74	
174.82	621.85	119.52	1,027.24	25.94	553.25	9.48	744.58	
174.82	657.22	119.52	1,062.60	25.94	589.33	9.48	780.66	
1,580.43	1,580.43	1,568.98	1,580.43	1,580.43	1,580.43	1,568.98	1,580.43	
ē.	1.5		200	(1 2)	1952	5,		
1.11	4.16	0.76	6.72	0.16	3.73	0.06	4.94	
1.11	4.18	0.76	6.75	0.16	3.74	0.06	4.96	
7	ended 0.06.2024 Jnaudited 7,394.22 210.62 210.62 174.82 174.82 1,580.43 - 1.11	ended 0.06.2024 ended 31.03.2024 Jnaudited 31.03.2024 Audited 4.000000000000000000000000000000000000	ended 0.06.2024 Jnaudited ended 31.03.2024 Audited ended 30.06.2023 Unaudited 7,394.22 9,681.39 7,061.34 210.62 666.93 153.11 210.62 666.93 153.11 210.62 666.93 153.11 174.82 621.85 119.52 174.82 657.22 119.52 1,580.43 1,580.43 1,568.98 - - - 1.11 4.16 0.76	ended 0.06.2024ended 31.03.2024ended 30.06.2023Ended 31.03.20247,394.229,681.397,061.3434,189.19210.62666.93153.111,210.58210.62666.93153.111,210.58210.62666.93153.111,210.58174.82621.85119.521,027.24174.82657.22119.521,062.601,580.431,580.431,568.981,580.431.114.160.766.72	ended 00.06.2024 Jnauditedended 31.03.2024 Auditedended 30.06.2023 30.06.2023 AuditedEnded 31.03.2024 Auditedended 30.06.2024 Unaudited7,394.229,681.397,061.3434,189.197,517.71210.62666.93153.111,210.5861.75210.62666.93153.111,210.5861.75210.62666.93153.111,210.5861.75174.82621.85119.521,027.2425.94174.82657.22119.521,062.6025.941,580.431,580.431,568.981,580.431,580.431.114.160.766.720.16	ended 10.06.2024ended 31.03.2024ended 30.06.2023Ended 31.03.2024ended 30.06.2024ended 31.03.20247,394.229,681.397,061.3434,189.197,517.719,708.01210.62666.93153.111,210.5861.75575.14210.62666.93153.111,210.5861.75575.14210.62666.93153.111,210.5861.75575.14174.82621.85119.521,027.2425.94553.25174.82657.22119.521,062.6025.94589.331,580.431,580.431,568.981,580.431,580.431,580.431.114.160.766.720.163.73	ended 00.06.2024ended 31.03.2024ended 30.06.2023ended 31.03.2024ended 30.06.2023ended 30.06ended 30.06.2023ended 30.06.2023ended 30.06ended 30.06ended 30.06ended 30.06ended 30.06ended 30.06ended 	

Dal	our website i.e www.balpharma.com. te : 12/08/2024 ce : Bengaluru	By the order of the Board of Directors For Bal Pharma Ltd Sd/- Shailesh Siroya Managing Director			
	RattanIndia Enterprises Li Extract from the Unaudited Consolidated Finar for the Quarter Ended June 30, 2024	ncial Results			(Rs. Millior
e.			Quarter Ende	d	Year Ended
Sr. No	Particulars	30.06.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
1	Total income from operations	24,940.35	12,983.40	14,717.83	61,851.55
2	Net profit/ (loss) for the period (before tax and exceptional items)	10,051.74	(813.33)	1,786.91	5,025.29
3	Net profit/ (loss) for the period before tax (after exceptional items)	10,051.74	(813.33)	1,786.91	4,525.05
4	Net profit/ (loss) for the period after tax (after exceptional items)	8,512.47	(815.06)	1,781.31	4,244.54
5	Total comprehensive income/ (loss) for the period [Comprising income/ (loss) for the period after tax and other comprehensive income (net of tax)]	8,512.43	(813.09)	1,781.21	4,249.13
6	Paid-up equity share capital (face value of Rs. 2 per equity share)	2,764.54	2,764.54	2,764.54	2,764.54
7	Other Equity as shown in the audited balance sheet	-		8	5,629.15
8	Earnings per share (EPS) (face value of Rs. 2 per equity share) -Basic (Rs.) -Diluted (Rs.) *(EPS for the guarter ended are not annualised)	6.17* 6.17*	(0.59)* (0.59)*	1.29* 1.29*	3.09 3.09
	es: Additional information on standalone financial results is as follows:				(Rs. Million
Sr.		0	Quarter Ende	d	Year Ended
No	Particulars	30.06.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
1	Total income from operations	10,247.40	57.70	2,055.08	5.823.66
2	Net profit/ (loss) for the period before tax	10,115.79	(889.51)	1,898.20	5,227.48
3	Net profit/ (loss) for the period after tax	8,630.93	(807.38)	1,898.20	5,108.83
4	Total comprehensive income/ (loss) for the period [Comprising income/ (loss) for the period after tax and other comprehensive income (net of tax)]	8,630.93	(807.88)	1,898.15	5,108.19
Re	The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requ unaudited financial results are available on the company's website https://www.ratta www.bseindia.com and www.nseindia.com. egistered Office : 5th Floor, Tower-B, Worldmark 1, Aerocity - New Delhi- 110037 N: L74110DL2010PLC210263	irements) Re	egulations, 20 and on the St On behalf	015. The full	format of th es website a of Director

1	0.01	100	- 00-		107	- 10V			
	Earnings per share- (face value Rs. 10/- each) Basic (in Rs.) Diluted (in Rs.)	8.61 8.61	3.27 3.27	0.38 0.38	16.58 16.58	4.19 4.19	(0.09) (0.09)	(1.40) (1.40)	8.72 8.72
8	Other Equity	-			837.45		1. P. 1.		803.05
7	Equity share capital (face value Rs. 10/- each)	40.01	40.01	40.01	40.1	40.01	40.01	40.01	40.01
6	Total comprehensive income/(loss) for the period	34,46	12.95	1,54	66.33	16.62	(0.87)	(5.58)	34.50
5	Net profit/(loss) for the period after tax (after exceptional items)	34.46	13.10	1.51	66.35	16.62	(0.73)	(5.61)	34.50
	Net profit/(loss)for the period before tax (after exceptional items)	46.76	18.31	2.03	90.39	23.63	3.68	(6.17)	52.24
	Exceptional items (expenses)	and the	1.000	1000	ana an	- 19 an	189 P. T.	marriet	
¥.,	Net Protiti(loss) for the Period (before tax, exceptional items)	46.76	18.31	2.03	86.38	23.03	3.08	(6,17)	52.29

. The above is an extract of the detailed format of financial results filed by the company with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. The Full format of these results is available on the stock exchanges website i.e. www.bseindia.com www.nseindia.com and also on the company's website www.heranba.co.in.

The above results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the board of directors in their respective meetings held on August, 12 2024 The previous financial period figures have been regrouped/rearranged/restated wherever considered necessary.

Date : August 12, 2024	DIN: 00038703
Place : Mumbai	Managing Director
	Raghuram K. Shetty
	S/d-
	For Heranba Industries Limited
	By Order of the Board

E	tered Office : New Hind House, 3 N.Morarjee M CIN : L67120MH1976PI Tel. No. : 022-22686000 Fax No Email : peoplesinvestments@rediffmail.com We	larg, Balla _C018836 p. : 022-2	ard Estate 2620052	, Mumba	26	CLASSIFIED CENTRES IN MUM Beejay Ads, Opera House Phone : 23692926 / 56051035. Color Spot, Byculla (E), Phone : 23748048 / 23714748. FCA Communications,
ST	ATEMENT OF STANDALONE FINANCIAL ENDED 30TH JUNE					Nariman Point, Phone : 40020550 / 51. Fulrani Advtg. & Mktg. Antop Hill
				A PROVIDE A PROVIDE BOARD AND A DESCRIPTION	ot for EPS)	Phone: 24159061 Mobile: 9769238274/ 9969408835
Sr.	Particulars	printer open station and a station	uarter ende	Participation and an	Period ended	Ganesh Advertising,
No.	Faitivalara	and the second se	Unaudited		31.03.2024 Audited	Abdul Rehman Street, Phone : 2342 9163 / 2341 4596.
	Tested has not a factor Physical are 2		-	-		
1	Total Income from Operations Net Profit/(loss) from ordinary activities before tax	5.00	0.05	6.00 4.55	6.08 (0.18)	J.K. Advertisers, Hornimal Circle, Fort.
2	Net Profit/(loss) for the period after tax	3.50 2.60	(1.53)	3.35	(0.18)	Phone : 22663742.
83	(after Extaordinary items)	6.04	(1.18)	0.00	(0,10)	Mani's Agencies, Opp.G.P.O., Fort.
4	Total Comprehensive Income for the period (Net)	2.61	(1.19)	3.37	(0.16)	Phone : 2263 00232. Mobile : 9892091257.
5	Reserves as shown in the Audited Balance sheet	2.01	(1.19)	3.37	(15.94)	Manjyot Ads,
6	Equity Share Capital (Face value of Rs. 10/- per share)	20.00	20.00	20.00	20.00	Currey Road (E) Phone : 24700338.
7	Earning Per Share (EPS) - (of Rs. 10/-each)	20.00	20.00	20.00	2000	Mobile : 9820460262.
£	(Annualised)					OM Sai Ram Advtg.,
	a) Basic	1.305	(0.590)	1.680	(0.080)	Currery Road Mobile: 9967375573
	b) Diluted	1.305	(0.590)	1.680	(0.080)	Pinto Advertising,
100		1.000	(0.000)	C NOON	(0.000)	Mazagaon, Phone : 23701070.
lotes		2002233	2510555422		02020202020	Mobile : 9869040181.
	he above results were reviewed and recommended by the		nittee and a	pproved by	the Board of	Premier Advertisers Mumbai Central
	Prectors at their respective meeting held on August 12, 20		a se sua a se sua s	1.525.525.525.555		Mobile: 9819891116
	he Company is solely engaged in financial consultancy se er Ind AS.	IVICES, WINK	in is the only	reportable	segmentas	Sarjan Advertising,
e 89	Yevlous year/periods' figures have been regrouped where	ior nonners	2211			Tardeo, Phone : 66626983
15	~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~		Contraction Contraction Contraction	27 - 20	ents Limited	Sanjeet Communication
	For and	on behalf	of Peoples	s investme	100000000000000000000000000000000000000	Fort. Phone: 40024682/40792205.
					Sd/-	S. Arts Advtg.
ace	: Mumbai				Suma Nair Director	Masjid Phone: 23415111
	12.08.2024			DI	N: 07100911	Taj Publicity Services,
						Byculla (W), Phone : 2305 4894.

P.H. CAPITAL LIMITED

Place: New Delhi Date : August 12, 2024







Place : Mumbai

Note :

Regd. Office: 5 D Kakad House, 5th Floor, A Wing, New Marine Lines, Opp. Liberty Cinema,
Mumbai - 400 020. Email: phcapitalltd@gmail.com,Tel . : 022 - 2201 9473 / Fax . : 022 - 2201 2105
CIN : L74140MH1973PLC016436

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE 2024.

Phone: 022-65881876 Mobile: 9320111876

Aaryan Publicity

Media Junction.

Achievers Media

NAC Bandra (W).

Reckon

Bandra (W.),

Bandra (W.), Phone : 22691584

Mobile : 9664132358

Mobile : 9867445557

Matunga (W), Phone: 022-66393184/ 022-66332340

Mobile: 9820295353/ 9821656198

Phone : 2386 8065 Mobile : 9869074144.

B. Y. Padhye Publicity Services, Dadar (W). Phone: 2422 9241/ 2422 0445.

DATEY Advertising, Datey Bhavan, Dadar (W) Mobole: 8452846979/ 9930949817

Particulars 30.06.2024 30.06.2023 31.03.2024 31.03.2024 Hook Advertainment Dadar (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) Mobile : 8691800888 Total income from operations (Net) 4,372.05 6,491.92 16,142.54 4,729.98 Central Advertising Agency, Mahim (W). Net Profit/ (Loss) for the period Phone: 24468656 / 24465555 Charudatta Advertising, (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 161.24 467.71 (93.32) 2,724.49 Mahim (W). Phone : 24221461 Net Profit / (Loss) for the period after tax Jay Publicity, (after Extraordinary & Exceptional items) 121.41 342.77 (51.49) 2,012.87 Dadar (E), Phone : 24124640 Total Comprehensive Income for the period Pallavi Advtg. (comprehensive profit for the period Dadar (W), Mobile: 9869109765 (after Tax and other comprehensive income after tax) 121.41 342.77 (51.49) 2,012.87 Shree Sm. Dadar (W), 24440631 Shree Swami Samarth Advertising, 300.01 300.01 Paid up Equity Share Capital of Rs. 10/-300.01 300.01 Phone : 24440631 Mobile : 9869131962 Reserves 4,343.29 Earnings Per Share not annualised (FV of Rs. 10/- each) Stylus Arts. Dadar (W) Phone: 24304897 4.05 11.43 67.09 Basic & Diluted (1.72) Time Advertising, 8 Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs.10/- each) Matunga (W) Phone: 2446 6191 4.05 11.43 (1.72)67.09 Basic & Diluted Vijaya Agencies, Dadar (W), Phone : 2422 5672. Mobile : 9920640689

1) The above is an Extract of the detailed format of Quaterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirments) Regulation, 2015. The full format of the Quarterly / Yearly Audited Financial Results are available on the Stock Exchange Website. (www.bseindia.com)

2) The above results were reveiwed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12th August, 2024. FOR P.H.CAPITAL LTD.

Sd/-Rikeen P. Dalal **Chairman & Whole Time Director** DIN: 01723446

(₹ in Lacs except per share data)

YEAR ENDED

QUARTER ENDED





Whole Time director Date : 12/08/2024

Rajesh Kumar

देश-परदेश वार्ता





एनआयआरएफ रँकिंगमध्ये राजनाथ सिंह यांच्या घरी ५ तास बैठक : भाजपच्या नेत्यांची उपस्थिती भाजप अध्यक्षपदाचा पेच कायम आयआयटी मंद्रास प्रथम

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

दिल्ली : सार्वजनिक नवी निवडणुका होऊन भाजपचे नवीन सरकार स्थापन झाले. याला २ महिने उलटले तरी भाजपला राष्ट्रीय अध्यक्षपदी नवीन चेहरा सापडलेला नाही. याच कारणास्तव केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दिल्लीतील घरी सोमवारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि आरएसएसच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. राजनाथ यांच्या घरी भाजप-आरएसएस नेत्यांची बैठक सुमारे ५ तास चालली. या बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय व कार्याध्यक्षाबाबतही चर्चा झाली. भाजपचे जेपी नड्डा, अमित शहा, राजनाथ सिंह व अन्य पदाधिकारीया बैठकीला उपस्थित होते. तर सरचिटणीस आरएसएसतर्फे दत्तात्रेय होसबळे आणि अरुण कुमार या बैठकीला उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, जेपी नड्डा



🔸 मध्यंतरी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सापत्नीक पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती, त्यानंतर तेच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळणार असल्याची चर्चा राजकीय वर्त्वळात रंगली होती.

नड्डा

यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ जेपी अजून वाढवला जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एक माजी मुख्यमंत्रीही भाजपच्या कार्याध्यक्ष-पदाच्या शर्यतीत आहेत.

खते मंत्रालय आहे. अशा स्थितीत गुजरातमधून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून पक्ष पुन्हा एकदा जेपी नड्डा यांना आलेत. २०२४ च्या लोकसभा काही महिने राष्ट्रीय अध्यक्षपदी ठेवू शकतो. यंदा ४ राज्यांमध्ये निवडणुकीनंतर मोदी मंत्रिमंडळात त्यांच्याकडे आरोग्य, रसायने आणि निवडणुका आहेत.

• २०२४ मध्ये ४ राज्यांमध्ये विधानसभा

महिन्यांत हरियाणा, महाराष्ट्र आणि

झारखंडमध्ये निवडणुका आहेत.

त्याचबरोबर जम्मू-कॉश्मीरमध्येही

यावर्षी निवडणुका घेण्याची तयारी

• २०१८ पासून जम्मू-काश्मीरमध्ये

भूमिका वाढणार आहे.

कोणतेही सरकार नाही. चार राज्यांच्या

निवडणुका पाहता भाजप अध्यक्षांची

सुरू आहे.

निवडणुका होणार आहेत. येत्या काही

पणजी

आली

(एनआयआरएफ)

आयआयएससी

पटकावला

सतत

आहे.

१३

ची यादी प्रसिद्ध केली आहे.

त्यानुसार, आयआयटी मद्रासने

प्रथम क्रमांकाच्या संस्थेचे आणि

हजारहून अधिक अर्ज प्राप्त झाले

होते. तीन नवीन श्रेणी देखील सुरू

करण्यात आल्या आहेत. त्यात

विद्यापीठे यांचा समावेश होता.

सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा

एनआयआरएफमध्ये

२०२४

बंगळुरूने

मान

१०



आयआयएससी बंगळुरूला सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा मान न्यूज डेस्क । गोवन वार्ता आयआयटी, विद्यापीठे आयआयएम, (एनआयआरएफ रॅंकिंग २०२४) सह भारतातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर करण्यात केंद्रीय शिक्षण आहे. आयआयएम-व्यवस्थापनात, बेंगळुरू आणि मंत्री धर्मेंद्र यांनी प्राइम नॅशनल -अहमदाबाद, इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क कलकत्ता पहिल्या पाच स्थानांवर

राहिले. एनआयपीइआर तर जामिया हैदराबाद, हमदर्द या फार्मसी श्रेणीतील शीर्ष ३ संस्थांमध्ये आहेत.

एनएलएसआययू बंगळुरू सर्वोत्तम कायदा विद्यालय

बंगळुरूने ८०.५२ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. २०२२ मध्ये, एनएलएसआययू ७८.०० गुण मिळाले होते. राष्ट्रीय



गॉवन वाते

9

दुसऱ्या स्थानावर आहे. **TRANSFER OF VEHICLE** l, Surekha R. Kalghatgi R/O. H. No. 73, Thorlemol. Kalay, Sanguem, Goa, South Goa. Wants to transfer following vehicle. CHEVROLET MOTORCAR,

लॉ स्कूलमध्ये एनएलएसआययू having Registration No. GA 09 A 2812 in my name due to death of my Husband Late Ramesh Kalgatagi Anybody बंगळुरूला having any objection please intimate to RTO Quepem



पूजा खेडकरला न्यायालयाचा दिलासा गोवन वार्ता । नवी दिल्ली : यूपीएससीने उमेदवारी रद्द केलेल्या

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. यूपीएससीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकर यांना अटक केली जाणार होती. या अटकेला पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सोमवारी न्यायमूर्ती सुब्रमोनियम प्रसाद यांच्यासमोर सुनावणी झाली असता त्यांनी पूजा खेडकर यांना २१ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.

जेहानाबाद मंदिरात		गर
७ भाविकांचा मृत्यू, 🛛	अनक जण जखमा	ममत
न्यूज डेस्क । गोवन वार्ता	आम्ही सुरक्षा व्यवस्था केली होती. यासाठी दिवाणी, दंडाधिकारी आणि	यू
जेहानाबाद : श्रावणाच्या दुसऱ्या	वैद्यकीय पथके तैनात करण्यात	176
सोमवारी जेहानाबादमधील बाबा	आली होती. मात्र, हा अपघात	कोलव
सिद्धेश्वर नाथ मंदिरात चेंगराचेंगरी	कसा झाला हा तपासाचा विषय	डॉक्टरव
दोऊन ७ भाविकांचा मत्य दाला	आहे सक्या जग्नमींतर करणालयात	ਟੇਗਪਾ

हाऊन ७ भाविकाचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांवर लाठीमार केल्याचा आरोप केला आहे. उपविभागीय अधिकारी (एसडीओ) विकास कुमार म्हणाले, श्रावणामुळे रविवारी रात्री जास्त गर्दी असते. आज दुसरा सोमवार होता.

आह. सध्या जखमावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, टेकडीवर पोलिस आणि लोकांमध्ये वादावादी झाली. यानंतर प्रशासनाने लाठीचार्ज सुरू केला. लोक घाबरले आणि मागे पळू लागले आणि चेंगराचेंगरी झाली.

देशभरात सतापाचे वातावरण आहे. देशभरातील डॉक्टर रस्त्यावर उतरून संपावर गेले आहेत. या सगळ्या दरम्यान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणाबाबत वक्तव्य केले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आरजी कार हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरच्या

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आरजी कार हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरच्या हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी, अशी आमची इच्छा आहे. याआधी ममता बॅनर्जी महिला डॉक्टरच्या घरी जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

मात्र, केंद्रीय तपास यंत्रणेच्या	दंतचिकित्सा, कृषी आणि संबंधित
यशाचे प्रमाण खूपच कमी आहे.	क्षेत्रे आणि नवोपक्रम यांचा समावेश
प्लेअनम्यूटपूर्ण स्क्रीनया प्रकरणी	आहे. गेल्या वर्षी एनआयआरएफ
कलकत्ता उच्च न्यायालयात	मध्ये ५,५४३ उच्च शिक्षण संस्थांनी
सुनावणी होणार आहे.	सहभाग घेतला होता.

_							
The	VILLAGE PANCHAYAT KHAJNE AMERE POROSCODEM Ref. No. VP/KAP/PRO/E-TENDER NOTICE/24-25/394 Date: 25/07/2024 <u>TENDER NOTICE (e-Tendering with e-payment mode)</u> The office of Village Panchayat Khajne Amere Poroscodem, Pernem, Goa invites online Percentage Tender from approved and eligible contractors/agencies for the following:						
Sr. No.	Name of Work & Location	Estimated Cost put to tender (excluding GST) Rs.					
1.	Construction of retaining wall near Ganpati Visarjan Platform at Bhatpwani in W. No. III of Village Panchayat Khajne Amere Porascadem	8,07,021.07					
2.	Construction of road side retaining wall for existing crematorium in W. No. VII of Village Panchayat Khajne Amere Porascadem	8,05,984.96					
3.	Construction of road side retaining wall from Uttam Narvekar House to Anand Kauthankar House in Ward No. III of Village Panchayat Khajne Amere Porascadem	8,05,759.37					
4.	Construction of road side retaining wall from Rajesh Mulgaonkar House to Madhu Pednekar House in ward No. III of Village Panchayat Khajne Amere Porascadem	8,06,768.34					
5.	Construction of road side retaining wall from Juze Fernandes House to Suresh Kauthankar House in Ward No. III of Village Panchayat Khajne Amere Porascadem.	8,02,177.07					
2. T Offi	 The last date of online submission is 26/08/2024 upto 13.00 hrs. The date & time of opening of online tender is 30/08/2024 after 11.30 am hrs. in the Office of Village Panchayat Khajne Amere Poroscodem, Pernem, Goa For all participation & other details, visit on e-tendering website (https://eprocure.goa.gov.in) 						

Sd/- Sarpanch, V.P. Khajne Amere Poroscodem Seal

फिनिक्स टाउनशिप लिमिटेड 'सीआयएन: L67190GA1993PLC001327 दुर्गा भवन, हेदे सेंटर टोंक पणजी, उत्तर गोवा, गोवा, भारत, 403001 ईमेल: compliance@hbgindia.com | संपर्क क्रमांक: 022-61590900

सार्वजनिक सूचना - व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम) द्वारे आयोजित केली जाणारी कंपनीची अतिरिक्त सामान्य सर्वसाधारण बैठक एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग आणि ई-व्होटिंग माहितीची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या सदस्यांची एक्स्ट्रा-ऑर्डिनरी जनरल मीटिंग ('इजीएम') मंगळवार 03 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3:30 (आयएसटी) वा. सेंट्रल डिपॉझिटरीज सर्व्हिसेस लिमिटेड ('सीडीएसएल') द्वारे प्रदान केलेली व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) सुविधा व्हिडिओद्वार आयोजित केली जाईल आणि कंपनी कायदा, 2013 च्या लागू तरतुदी आणि त्याखाली बनवलेल्या नियमांचे पालन करत, दिनांकित 13 एप्रिल 2020, 15 जून 2020, 28 सप्टेंबर 2020, 31 डिसेंबर 2020 आणि 23 जून 2021, 28 डिसेंबर 2022 च्या परिपत्रकासह वाचण्यात येणाऱ्या दिनांकित 8 एप्रिल 2020 रोजीच्या सामान्य परिपत्रकासह वाचण्यात येणाऱ्या आणि 12 मे 2020 आणि 15 जानेवारी 2021 (एकत्रितपणे "परिपत्रक" म्हणून संदर्भित) रोजी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी परिपत्रक) द्वारे जारी केलेली परिपत्रके इंजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी

. वरील परिपत्रकांचे पालन करून, ईजीएमच्या सूचनेची प्रत सोमवार, 12 ऑगस्ट, 2024 रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या सदस्यांना पाठवण्यात आली आहे ज्यांनी शुक्रवार, ०९ ऑगस्ट २०२४ पर्यंत कंपनी/निबंधक आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकॅडे त्यांचा ईमेल पत्ता नोंदवला आहे. ईजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर (https://www.hbgindia.com//) आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे

यापुढे सूचना दिली आहे की कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम 2014 च्या नियम 20 सह वाचण्यात येणाऱ्या कंपनी कायदा, 2013 च्या कलम 108 च्या तरतुदी आणि सेबीचे नियमन 44 (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोमेंट्स रिक्वायरमेंट्स) नियमन, 2015 नुसार पुढे सूचना दिली जाते की कट-ऑफ तारखेनुसार म्हणजे मंगळवार, 27 ऑगस्ट, 2024 रोजी प्रत्यक्ष किंवा अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण केलेले सदस्य, ईजीएमच्या सूचनेनुसार ठरविलेल्या व्यवसायावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. कंपनीने ईजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग / ई-व्होटिंग सुविधा देण्यासाठी सेंट्रल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (सीएसडीएल) ची सुविधा घेतली आहे. ईजीएम दरम्यान रिमोट ई-कोटिंग/ई-कोटिंगसाठी तपशीलवार प्रक्रिया/सूचना ईजीएमच्या सूचनेमध्ये आहेत. कट ऑफ तार खेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळावी.

यापुढे सूचना दिली आहे की ज्या सदस्यांनी अद्याप कंपनीकडे त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना

राज्यपालाच्या वतीने या कामांसाठी नामांकित कंत्राटदारांकडून दोन बोली प्रणालीमध्ये ऑनलाइन टक्केवारी बोली आमंत्रित करते:

- 1. कुंकळ्ळी मतदारसंघातील कुंकळ्ळी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे क्रिकेट सराव खेळपट्टी आणि लांब उडी खड्डा बांधणे (॥ कॉल)
- 2. एसएजीद्वारे क्रीडा संकुलाचा विकास माकाझना येथील शासकीय गाव शाळेच्या क्रीडांगणावर चेंजिंग रूमचे बांधकाम (॥ कॉल)
- 3. तळपण काणकोण-गोवा येथील ग्राम क्रीडांगणाचा विकास
- 4. चिखली स्पोटर्स कॉम्प्लेक्स, चिखली गोवा येथे इनडोअर हॉलसाठी लाकडी फरशी आणि पेंटिंग प्रदान करणे.

निविदा वेळापत्रक

अ) ऑनलाईन निविदा सादर करण्याची तारीख 02/09/2024 दुपारी 3 पर्यंत

ब) निविदा उघडणार 03/09/2024 दुपारी 3 वा.

तपशीलवार निविदा सूचनेसाठी आणि भाग घेण्यासाठी भेट द्या https://eprocure.goa gov.in

डीआय/ जाहिरात/ 610/ 2024

KORE FOODS LIMITED
Registered Office : Vision House, Tivim Industrial Estate, Mapusa-Goa 403 526
CIN :L33208GA1983PLC000520 Email: companysecretary@korefoods.in Website: www.korefoods.in Phone: 0832-6650705
UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 [™] JUNE, 2024
(Rs. In Lakhs)

Year to Corresponding Previous Quarter date figures. three months. Year endin ended for Current 31st March ended 30th June, Particulars period. 30th June, 2024 No. 2024 ended 2023 30th June 2024 UnAudited UnAudited UnAudited Audited 0.00 0.00 0.00 0.00 Total Income from Operations 2. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or (11.24) (11.24) (11.03) (38.04)Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or (11.24) (11.24) (11.03) (38.04) Extraordinary items) 4. Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or (11.24) (11.24) (11.03) (38.04) Extraordinary items) 5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) (38.04)(11.24) (11.24) (11.03) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) 1165.00 1165.00 1165.00 165.00 6. Paid up Equity Share Capital Rs.10/-Rs.10/-Rs.10/-Rs. 10/each each each each Reserves (excluding Revaluation 1,534.87) ---÷. Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) (0.09)(0.33)a) Basic (0.10) | (0.10)(0.10) (0.10)b) Diluted (0.09)(0.33)

राशीभविष्य



मेष - नोकरीमध्ये त्रास संभवतो. मानसिक तणाव जाणवणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये पण तणाव असणार आहे. धाडसाने निर्णय घेऊन अडचणीतून मार्ग काढा. आर्थिक नियोजन चांगले ठेवा.



वृषभ – संततीविषयी काही महत्त्वाचे प्रश्न मार्गस्थ करणार आहात. त्यामुळे आपल्याला मानसिक शांतता मिळणार आहे. आपल्या हातून काही चांगली कामे होणार आहेत. आवडतीचा क्षेत्रात काम कराल.



मिथुन - घरांमधील ज्येष्ठांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. त्यांची महत्त्वाची कामे आपणास पूर्ण करावी लागणार आहेत. घरातल्य व्यक्तींबरोबर सुसंवाद साधणार. घरच्या कामाला प्राधान्य देणार.



कर्क - आर्थिक आवक चांगली राहणार आहे.खर्च पण त्याच प्रमाणात वाढत राहणार आहे. भावंडांसाठी काही आपणास मदत करावी लागणा आहे. त्या गोष्टीची मनाची तयारी ठेवावी. प्रवासाची शक्यता आहे.



सिंह - व्यवसायात व्यक्तिशः लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. कामाच्या स्वरूपामध्ये चांगला बदल होणार आहे. विविध मार्गाने धनप्राप्ती होण्याचे योग आहेत. घरातील गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार आहे.



नवीन संधी येण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासाने निर्णय घेणे फार महत्त्वाचे ठरणार आहे. आपल्या बोलण्याचा प्रभाव असणार आहे. तुळ - घरात किंवा घराच्या बाहेर वाद-विवाद होण्याची शक्यता आहे.



नोकरीमध्ये संयम ठेवणे फार आवश्यक आहे. नवीन व्यवसायामध्ये गंतवणक करताना विचारपूर्वक करणे. वृश्चिक - आपली अडकलेली कामे पूर्ण होणार. योग्य लोकांचे संगत


कन्या - आजचा दिवस सर्वसाधारण असणार आहे. आपणास आज



लाभणार आहे. व्यापार व्यवसायातून आर्थिक लाभ चांगले होणार. तसेच पेंडिंग कामे पूर्ण करून घ्यावी. दिवस मनोज मजेत घालवाल



धनु - काही कामांसाठी धावपळ होण्याची शक्यता आहे. आज महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन कामे करून घ्यावीत कारण कामे व्यवस्थित व सुरळीत होणार आहेत. मकर - आज आपल्या हातून पूजा पाठावर खर्च होण्याची शक्यता





कुंभ - जीवन साथी वाद-विवाद होण्याची शक्यता आहे वाद विकोपाला जाऊ देऊ नका. आर्थिक व्यवहार करताना दक्ष असणे गरजेचे आहे. प्रवास शक्यतो टाळणे चांगले



मीन - भागीदारीमध्ये ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना आज चांगला दिवस आहे व्यापारामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे जोडीदाराच्या असल्याने आर्थिक फायदे वाढणाऱ्या आहेत.



काँग्रेसवर हल्लाबोल

'पांचजन्य'मध्ये छापून आलेल्या

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'पांचजन्य'मधील अग्रले-खातून जातीचे समर्थन करण्यात आले आहे. 'जात हा भारताला जोडणारा घटक आहे. मुघलांना ही गोष्ट समजली नाही, पण ब्रिटिशांना जात म्हणजे भारतातील त्यांच्या घुसखोरीमधील मोठा अडथळा वाटली होती', असे या अग्रलेखात म्हटले आहे. घुसखोरांसाठी जातीव्यवस्था

प्रमुख लक्ष्य

भारतातील जातीव्यवस्था ही घुसखोरांसाठी प्रमुख लक्ष्य होती, असे हितेश शंकर यांनी अग्रलेखात म्हटले आहे. मुघलांनी जातीव्य-वस्थेवर तलवारीने वार केले. तर ख्रिस्ती मिशनरींनी सेवा व सुधारणेच्या नावाखाली जातीव्यव-स्थेवर हल्ला केला. जातीसंदर्भात भारतीय समाजरचनेमध्ये एक साधी-सरळ धारणा होती. एखाद्याच्या जातीचा विश्वासघात करणे म्हणजे थेट देशाचा विश्वासघात करणे. ख्रिस्ती मिशनऱ्यांना मुघलांपेक्षा एकसंघ ठेवणारे हे भारताला समीकरण चांगलंच उपजले होते.

लेखातून हितेश शंकर यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. मान, सन्मान, नैतिकता, जबाबदारी आणि सामाजिक सलोख्याने परिपूर्ण हिंदू जीवन जातींच्या अवती-भवती फिरते आहे. फक्त व्यक्तीकेंद्रीत विचार करणाऱ्या मिशनरी हे समजू शकणार नाहीत. मिशनरींनी जातीव्यवस्थेकडे त्यांच्या धर्मांतराच्या योजनेतील मोठा अडसर म्हणून पाहिले. तर काँग्रेसला जातीव्यवस्था हिंदू समाजातील मेख वाटतेय. ब्रिटिशांप्रमाणेच काँग्रेसनेही धोरण ठेवले आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे. असेल, तर सर्वात आधी जातीव्य-

वस्थेसारख्या एकसंघ करणाऱ्या घटकावर आघात करावा लागेल हे त्यांना समजले होते, असं शंकर यांनी अग्रलेखात लिहिले आहे. एकीकडे जातीव्यवस्थेचे मूळ कामाच्या स्वरूपावर आधारित वर्णव्यवस्थेमध्ये असल्याचा धांडोळा संघाकडून वारंवार घेतला जात असताना दुसरीकडे या जातीभेदाबा-बतही संघाने भूमिका मांडली आहे. जर भारताचा स्वाभिमान मोडायचा

मागील उत्तर (५९५८)	9	िद्ध	वेध ((૬૬૫	1 <i>९</i>)						CHANGE IN NAME I, Nina Vivina Crasto r/o H. No. 653, Pimplfoll, Velim, Salcete - Goa change the name of my name from Nina Vivina Fernandes to Nina Vivina Crasto. Hereafter in my dealings and documents I will be known as Nina Vivina Crasto.Ref a stable stabl	तपशीलवार प्रक्रिया ईजीएमच्या सूचनेमध्ये दिली आहे. याव्यतिरिक्त, ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत केलेले नाहीत ते व्हीसी/ओएव्हीएमद्वारे ईजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स मिळवू शकतात आणि नोटीसमध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावांना मत देऊ शकतात. प्रस्तावित ठरावांसाठी ई-मतदानासाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स मिळविण्याची तपशीलवार प्रक्रिया ईजीएमच्या सूचनेमध्ये दिली आहे. यापुढे सूचना दिली जाते की कोणतीही व्यक्ती जी नोटीस इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवल्यानंतर शेअर्स घेते आणि कंपनीचा सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच मंगळवार, 27 ऑगस्ट, 2024 रोजी शेअर्स धारण करते, तो helpdesk evoling@cdslindia.com वर विनंती करून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतो. तथापि, तुम्ही रिमोट ई मतदानासाठी सीडीएसएलमध्ये आधीच नोंदणीकृत असल्यास, तुम्ही तुमचा सध्याचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून तुमचे मत देऊ शकता. तुम्ही तुमचा पासवर्ड विसरल्यास, तुम्ही evoting@cdslindia.com वर उपलब्ध "Forgot User Details/Password" पर्याय वापरून तुमचा पासवर्ड रीसेट करू शकता. या संदर्भात, सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येते की: रिमोट ई-मतदान कालावधी शनिवार, 31 ऑगस्ट, 2024 (आयएसटी) पासून सकाळी 9 वाजता सुरू होईल. आणि सोमवार, 02 सप्टेंबर, 2024 रोजी संध्याकाळी 5 वा. ॥. सोमवार, 02 सप्टेंबर, 2024 संध्याकाळी 5 वा. च्या पुढे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करता येणार नाही.	Note 1: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annua Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 The full format of the Quarterly Results are available on the websites of the Bombay Stock Exchange at https://www.bseindia.com/xml-			
संबंध मृत्युदिन पु बहाणा नां बरा	1	2		3		-	4		1 2 1 6 0	5 17 28			data/corpfiling/AttachLive/e2e8a2b4-58db-431f-a7b6-f135b0d147c1.pd and the Company at http://korefoods.in/sites/default/files/docs FinancialResults30.06.2024.pdf			
संबंध ल च क रे यो बार क पोचट गज ई म क र पा न पुंस क या सो सांगड फ स मुदाय	1 3	8	9		10 14	15	11						Note 2: The Company adopted Indian Accounting Standard (Ind AS April1, 2017 and accordingly these financial results have been prep accordance with the recognition and measurement principles laid dow AS 34 Interim Financial Reporting prescribed under section 133 Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereund		have been prepared in inciples laid down in Inc er section 133 of the ssued thereunder. The	
सा ग ड फ स म वा य ण वि ल र द वे उ ना ड क वा य त व्य आडवे शब्द - १) खर्चावर नियंत्रण, १) आवडलेला, ६) खिल्ली, ७) आवडलेला, ६) खिल्ली, ७) आवडलेला, ६) खिल्ली, ७) आवडलेला, ६) खिल्ली, १) आवडलेला, १) खिल्ली, १) आवडलेला, १) फिसवणूक, ११) चिमुकला, १२) फसवणूक, ११) चिमुकला, १३) कायदा, १४) एट, १६) पुष्परस, १८) आकर्षक, २०) उसासा, २१) खर्च, २३) संकुचित, २५) चंद्रमा, २६) कायम; पक्का, २९) कैवार, ३१) निपुण, ३२) ओशाळा.	21	2 2 2 2 5		19		2 3	24	27				transition was carried out from Accounting standards as prescribed u section 133 of the Act read with rule 7 of the Companies (Accounts) if 2014, which was the previous GAAP. The date of transition to Ind AS is A 2016. Financial results for all the period presented have been prepar accordance with Ind AS. Note 3: The above results were reviewed by the audit committee		anies (Accounts) Rules ition to Ind AS is April 1 have been prepared ir		
	31			29		30 32						दिवसांत जाहीर केले जातील. स्कूटिनायझरच्या अहवालासह घोषित केलेले निकाल सदस्यांच्या माहितीस कंपनीच्या वेबसाइटवर टाकले जातील आणि स्टॉक एक्सचेंजला कळवले जातील. vi. शंका/तक्रारींच्या बाबतीत, तुम्ही मदत विभागांतर्गत helpdesk.evodingindia.com वर उपलब्ध वारंवार विचा जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकता किंवा सीडीएसएलशी संपर्क साधू शकता वि	Particulars Note 3: The above results were reviewed by the approved by the Board of Directors of the Company at it 12, 2024 (Rs. In Lakhs) Quarter Ended 30th June, 2023		its meeting held on Aug	
	निकृष् १२)	उभे शब्द – १) कपात; फुली, २) फळावरील आवरण; साल, ३) स्वस्त, निकृष्ट, ४) स्वार्थ, ५) एक पाळीव पशू, ९) लढाई, १०) षोडशवर्षा, १२) रामराम, १३) जबाबदारी, १५) पत्नी, १७) पृथ्वी, १९) अंतर्वेधी, २२) कर्दनकाळ, २४) अहंकार; तोरा, २७) माजखोर; उन्मत्त, २८) दया,										ashayoupta@adroitfinancial.com आणि mohitsharma@adroitfinancial.com वर ईमेलद्वारे शी संपर्क साध शकता.	Net profit for the period (as per ind AS)	(11.03) 0.00 (11.03)	(11.03) For Kore Foods Limits 0.00 Sd/- (11.03) (John Silveira)	
	२०) खेळ; करामत. (उत्तर : पुढील अंकात)											व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: 01411689	Total Comprehensive Income for the period Dated : 12.08.2024 Place : Mapusa	(11:03) Managing Director DIN : 06411293		

मुद्रक व प्रकाशक सागर लादे यांनी प्रुडंट मीडिया (गोवा) प्रा. लि. यांच्यातर्फे हे पत्र एलिगंट ऑफसेट, थिवी औद्योगिक वसाहत करासवाडा म्हापसा येथे मुद्रित करुन दुसरा मजला, फोर्थ इस्टेट (कामत मेट्रोपॉलीस) सांत इनेज, पणजी, गोवा. येथे प्रकाशित केले.

संपादक : पांडुरंग गांवकर (पीआरबी कायद्यानुसार संपादकीय जबाबदारी) सर्व हक्क सुरक्षित.

संपादकीय कार्यालय : दुसरा मजला, फोर्थ इस्टेट (कामत मेट्रोपॉलीस) सांत इनेज, पणजी, गोवा. वृत्तविभाग : ०८३२-२४०५९५०, फॅक्स : ०८३२-२४०५९५२, ईमेल :news.varta@thegoan. net, goanvarta@gmail.com सावंतवाडी कार्यालय : कोकणसाद लाईव्ह, हरिप्रिया अट्यनिमेटपुर्णवनजीव्योगवाने रोड, सावंतवाडी. संपर्क : ०२३६३२७२१९१, ९९२२९२८०८१

सूचना : संपादकीय वगळता सर्व स्तंभ, वाचकांची पत्रे, लेख ही त्या त्या लेखकांची मते आहेत. दै. गोवन वार्ताचे संपादक, प्रकाशक आणि मालक यांची नव्हे. वितरण चौकशी : (०८३२) २४९०४०४, ईमेल : circulation@ thegoan.net जाहिरातविषयक चौकशी: (०८३२) २४०५९८८ ईमेल: advertising@thegoan.net